

Honeywell

Honeywell Automation India Limited
CIN: L29299PN1984PLC017951
Regd. Office: 56 & 57, Hadapsar Industrial
Estate, Pune - 411 013, Maharashtra
Tel: +91 20 7114 8888
E-mail: India.Communications@Honeywell.com
Website: <https://www.honeywell.com/in/en/hail>

November 8, 2023

The Manager – Compliance Department National Stock Exchange of India Limited 'Exchange Plaza' Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai 400051 NSE Symbol: HONAUT	The Manager – Compliance Department BSE Limited Floor 25, P.J. Tower, Dalal Street Mumbai 400001 BSE Scrip Code: 517174
--	---

Dear Sir/Madam,

Sub: Submission of Newspaper Publication for the unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023.

Ref: Regulation 47 and Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 30 read with Schedule III and Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement published in the Business Standard (English language) on November 7, 2023 and in Loksatta (Marathi language) on November 8, 2023, regarding the unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023.

The above is for your information and record.

Yours Sincerely,

For **Honeywell Automation India Limited**

Indu Daryani
Company Secretary and Compliance Officer
FCS No. 9059
Address: 56 & 57, Hadapsar Industrial Estate, Pune - 411 013

		Quarter ended			Half year ended		Year ended
		Unaudited 30.09.2023	Unaudited 30.06.2023	Unaudited 30.09.2022	Unaudited 30.09.2023	Unaudited 30.09.2022	Audited 31.03.2023
1	Total Income from operations	60,735.65	57,526.25	55,274.24	118,261.90	110,043.45	232,531.77
2	Net Profit/ (Loss) for the period (before tax, exceptional items)	6,873.23	6,275.92	5,196.19	13,149.15	10,268.54	22,938.00
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after exceptional items)	6,873.23	6,275.92	5,196.19	13,149.15	10,268.54	22,938.00
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after exceptional items)	5,010.72	4,559.26	3,733.22	9,569.98	7,475.99	16,836.79
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	4,918.73	4,563.87	3,678.40	9,482.60	7,436.85	16,865.13
6	Equity Share Capital	3,986.93	3,986.93	3,984.84	3,986.93	3,983.84	3,986.93
7	Reserves (excluding Revaluation Reserve)				79,583.69	68,033.90	74,440.41
8	Earnings Per Share (of Rs. 1/- each) (not annualised) (In Rs.)						
	Basic:	1.26	1.14	0.94	2.40	1.88	4.23
	Diluted:	1.25	1.14	0.93	2.39	1.87	4.21

Notes:

- The above consolidated financial results of Jamna Auto Industries Limited ("the parent Company") and its subsidiaries (together referred to as "the Group") for the quarter and half year ended September 30, 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on November 06, 2023.
- Information of standalone audited financial results in terms of the Listing Regulations is as under:

		Quarter ended			Half year ended		Year ended
		Unaudited 30.09.2023	Unaudited 30.06.2023	Unaudited 30.09.2022	Unaudited 30.09.2023	Unaudited 30.09.2022	Audited 31.03.2023
1	Revenue from operations	58,824.51	55,936.22	53,068.36	114,760.73	106,601.97	223,182.95
2	Profit before tax	10,269.57	6,201.83	4,933.38	16,471.40	9,612.22	21,280.80
3	Total Comprehensive income for the period	8,401.30	4,614.93	3,582.18	13,016.23	7,078.24	15,794.81

3. The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchanges websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and website of the Company at www.jaispring.com.

For Jamna Auto Industries Ltd
P. S. Jauhar
Managing Director & CEO
DIN 00744518

Date : November 06, 2023
Place : New Delhi

		Quarter ended			Half year ended		Year ended
		Unaudited 30.09.2023	Unaudited 30.06.2023	Unaudited 30.09.2022	Unaudited 30.09.2023	Unaudited 30.09.2022	Audited 31.03.2023
1	Revenue from operations	58,824.51	55,936.22	53,068.36	114,760.73	106,601.97	223,182.95
2	Profit before tax	10,269.57	6,201.83	4,933.38	16,471.40	9,612.22	21,280.80
3	Total Comprehensive income for the period	8,401.30	4,614.93	3,582.18	13,016.23	7,078.24	15,794.81

3. The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchanges websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and website of the Company at www.jaispring.com.

For Jamna Auto Industries Ltd
P. S. Jauhar
Managing Director & CEO
DIN 00744518

Date : November 06, 2023
Place : New Delhi

		Quarter ended			Half year ended		Year ended
		Unaudited 30.09.2023	Unaudited 30.06.2023	Unaudited 30.09.2022	Unaudited 30.09.2023	Unaudited 30.09.2022	Audited 31.03.2023
1	Revenue from operations	58,824.51	55,936.22	53,068.36	114,760.73	106,601.97	223,182.95
2	Profit before tax	10,269.57	6,201.83	4,933.38	16,471.40	9,612.22	21,280.80
3	Total Comprehensive income for the period	8,401.30	4,614.93	3,582.18	13,016.23	7,078.24	15,794.81

3. The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchanges websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and website of the Company at www.jaispring.com.

For Jamna Auto Industries Ltd
P. S. Jauhar
Managing Director & CEO
DIN 00744518

Date : November 06, 2023
Place : New Delhi

		Quarter ended			Half year ended		Year ended
		Unaudited 30.09.2023	Unaudited 30.06.2023	Unaudited 30.09.2022	Unaudited 30.09.2023	Unaudited 30.09.2022	Audited 31.03.2023
1	Revenue from operations	58,824.51	55,936.22	53,068.36	114,760.73	106,601.97	223,182.95
2	Profit before tax	10,269.57	6,201.83	4,933.38	16,471.40	9,612.22	21,280.80
3	Total Comprehensive income for the period	8,401.30	4,614.93	3,582.18	13,016.23	7,078.24	15,794.81

3. The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchanges websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and website of the Company at www.jaispring.com.

For Jamna Auto Industries Ltd
P. S. Jauhar
Managing Director & CEO
DIN 00744518

Date : November 06, 2023
Place : New Delhi

		Quarter ended			Half year ended		Year ended
		Unaudited 30.09.2023	Unaudited 30.06.2023	Unaudited 30.09.2022	Unaudited 30.09.2023	Unaudited 30.09.2022	Audited 31.03.2023
1	Revenue from operations	58,824.51	55,936.22	53,068.36	114,760.73	106,601.97	223,182.95
2	Profit before tax	10,269.57	6,201.83	4,933.38	16,471.40	9,612.22	21,280.80
3	Total Comprehensive income for the period	8,401.30	4,614.93	3,582.18	13,016.23	7,078.24	15,794.81

3. The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchanges websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and website of the Company at www.jaispring.com.

For Jamna Auto Industries Ltd
P. S. Jauhar
Managing Director & CEO
DIN 00744518

Date : November 06, 2023
Place : New Delhi

		Quarter ended			Half year ended		Year ended
		Unaudited 30.09.2023	Unaudited 30.06.2023	Unaudited 30.09.2022	Unaudited 30.09.2023	Unaudited 30.09.2022	Audited 31.03.2023
1	Revenue from operations	58,824.51	55,936.22	53,068.36	114,760.73	106,601.97	223,182.95
2	Profit before tax	10,269.57	6,201.83	4,933.38	16,471.40	9,612.22	21,280.80
3	Total Comprehensive income for the period	8,401.30	4,614.93	3,582.18	13,016.23	7,078.24	15,794.81

3. The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchanges websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and website of the Company at www.jaispring.com.

For Jamna Auto Industries Ltd
P. S. Jauhar
Managing Director & CEO
DIN 00744518

Date : November 06, 2023
Place : New Delhi

		Quarter ended			Half year ended		Year ended
		Unaudited 30.09.2023	Unaudited 30.06.2023	Unaudited 30.09.2022	Unaudited 30.09.2023	Unaudited 30.09.2022	Audited 31.03.2023
1	Revenue from operations	58,824.51	55,936.22	53,068.36	114,760.73	106,601.97	223,182.95
2	Profit before tax	10,269.57	6,201.83	4,933.38	16,471.40	9,612.22	21,280.80
3	Total Comprehensive income for the period	8,401.30	4,614.93	3,582.18	13,016.23	7,078.24	15,794.81

3. The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchanges websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and website of the Company at www.jaispring.com.

For Jamna Auto Industries Ltd
P. S. Jauhar
Managing Director & CEO
DIN 00744518

Date : November 06, 2023
Place : New Delhi

		Quarter ended			Half Year ended		Year ended
		Unaudited September 30, 2023	Unaudited June 30, 2023	Unaudited September 30, 2022	Unaudited September 30, 2023	Unaudited September 30, 2022	Audited March 31, 2023
1.	Total Income from operations (Net)	11,443	9,653	8,392	21,096	16,545	35,759
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,639	1,392	1,587	3,031	2,960	5,913
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,639	1,392	1,587	3,031	2,960	5,913
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,219	1,034	1,179	2,253	2,199	4,380
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,236	1,051	1,218	2,287	2,141	4,276
6.	Equity share capital	88	88	88	88	88	88
7.	Reserves excluding revaluation reserves						31,797
8.	Earnings per share (EPS) - (a) Basic and Diluted before extraordinary items (Rs.) (Not annualised)	137.82	116.99	133.39	254.82	248.72	495.40
	(b) Basic and Diluted after extraordinary items (Rs.) (Not annualised)	137.82	116.99	133.39	254.82	248.72	495.40

Notes:

- The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites viz www.bseindia.com and www.nseindia.com.
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on November 06, 2023.

For Honeywell Automation India Limited
Ashish Madhukar Gaikwad
Managing Director
DIN : 07585079

Place: Pune
Date: November 06, 2023

		Quarter ended			Half year ended		Year ended
		Unaudited 30.09.2023	Unaudited 30.06.2023	Unaudited 30.09.2022	Unaudited 30.09.2023	Unaudited 30.09.2022	Audited 31.03.2023
1	Revenue from operations	58,824.51	55,936.22	53,068.36	114,760.73	106,601.97	223,182.95
2	Profit before tax	10,269.57	6,201.83	4,933.38	16,471.40	9,612.22	21,280.80
3	Total Comprehensive income for the period	8,401.30	4,614.93	3,582.18	13,016.23	7,078.24	15,794.81

3. The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchanges websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and website of the Company at www.jaispring.com.

For Jamna Auto Industries Ltd
P. S. Jauhar
Managing Director & CEO
DIN 00744518

Date : November 06, 2023
Place : New Delhi

		Quarter ended			Half year ended		Year ended
		Unaudited 30.09.2023	Unaudited 30.06.2023	Unaudited 30.09.2022	Unaudited 30.09.2023	Unaudited 30.09.2022	Audited 31.03.2023
1	Revenue from operations	58,824.51	55,936.22	53,068.36	114,760.73	106,601.97	223,182.95
2	Profit before tax	10,269.57	6,201.83	4,933.38	16,471.40	9,612.22	21,280.80
3	Total Comprehensive income for the period	8,401.30	4,614.93	3,582.18	13,016.23	7,078.24	15,794.81

3. The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchanges websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and website of the Company at www.jaispring.com.

For Jamna Auto Industries Ltd
P. S. Jauhar
Managing Director & CEO
DIN 00744518

Date : November 06, 2023
Place : New Delhi

		Quarter ended			Half Year ended		Year ended
		Unaudited September 30, 2023	Unaudited June 30, 2023	Unaudited September 30, 2022	Unaudited September 30, 2023	Unaudited September 30, 2022	Audited March 31, 2023
1.	Total Income from operations (Net)	11,443	9,653	8,392	21,096	16,545	35,759
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,639	1,392	1,587	3,031	2,960	5,913
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,639	1,392	1,587	3,031	2,960	5,913
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,219	1,034	1,179	2,253	2,199	4,380
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,236	1,051	1,218	2,287	2,141	4,276
6.	Equity share capital	88	88	88	88	88	88
7.	Reserves excluding revaluation reserves						31,797
8.	Earnings per share (EPS) - (a) Basic and Diluted before extraordinary items (Rs.) (Not annualised)	137.82	116.99	133.39	254.82	248.72	495.40
	(b) Basic and Diluted after extraordinary items (Rs.) (Not annualised)	137.82	116.99	133.39	254.82	248.72	495.40

Notes:

- The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites viz www.bseindia.com and www.nseindia.com.
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on November 06, 2023.

For Honeywell Automation India Limited
Ashish Madhukar Gaikwad
Managing Director
DIN : 07585079

Place: Pune
Date: November 06, 2023

		Quarter ended			Half year ended		Year ended
		Unaudited 30.09.2023	Unaudited 30.06.2023	Unaudited 30.09.2022	Unaudited 30.09.2023	Unaudited 30.09.2022	Audited 31.03.2023
1	Revenue from operations	58,824.51	55,936.22	53,068.36	114,760.73	106,601.97	223,182.95
2	Profit before tax	10,269.57	6,201.83	4,933.38	16,471.40	9,612.22	21,280.80
3	Total Comprehensive income for the period	8,401.30	4,614.93	3,582.18	13,016.23	7,078.24	15,794.81

3. The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchanges websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and website of the Company at www.jaispring.com.

For Jamna Auto Industries Ltd
P. S. Jauhar
Managing Director & CEO
DIN 00744518

Date : November 06, 2023
Place : New Delhi

		Quarter ended			Half year ended		Year ended
		Unaudited 30.09.2023	Unaudited 30.06.2023	Unaudited 30.09.2022	Unaudited 30.09.2023	Unaudited 30.09.2022	Audited 31.03.2023
1	Revenue from operations	58,824.51	55,936.22	53,068.36	114,760.73	106,601.97	223,182.95
2	Profit before tax	10,269.57	6,201.83	4,933.38	16,471.40	9,612.22	21,280.80
3	Total Comprehensive income for the period	8,401.30	4,614.93	3,582.18	13,016.23	7,078.24	15,794.81

3. The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchanges websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and website of the Company at www.jaispring.com.

For Jamna Auto Industries Ltd
P. S. Jauhar
Managing Director & CEO
DIN 00744518

Date : November 06, 2023
Place : New Delhi

न्यायाधीश नियुक्त्यांची पद्धत जाचक

सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रावर पुन्हा ताशेरे

पीटीआय, नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांसाठी न्यायवृंदाने शिफारस केलेल्या न्यायाधीशांमधून निवडक पद्धतीने न्यायाधीशांची निवड करून त्यांची नेमणूक करण्याची केंद्र सरकारची पद्धत जाचक असल्याचे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने

मंगळवारी ओढले.

उच्च न्यायालयाच्या बदल्यांसंबंधी न्यायवृंदाने केलेल्या शिफारशीही प्रलंबित असल्याबद्दल न्या. संजय किशन कौल आणि न्या. सुधांशु धुलिया यांच्या खंडपीठाने चिंता व्यक्त केली. 'सरकारला कदाचित रुचणार नाही अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायवृंदाला काही निर्णय घ्यावा लागेल अशी परिस्थिती उद्भवणार नाही अशी आशा आम्ही व्यक्त करतो', अशी टिप्पणी

न्यायालयाने केली.

सर्वोच्च न्यायालयात न्यायवृंदाने न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली यासाठी केलेल्या शिफारशींना मान्यता देण्यास केंद्र सरकारकडून होणाऱ्या विलंबाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेसह अन्य एका याचिकेवर एकत्रितपणे सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायाधीशांनी या मुद्द्यावर सरकारने अवलंबलेल्या कामकाजाच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

न्यायवृंदाने शिफारस केलेल्या आणि सरकारने प्रलंबित ठेवलेल्या काही नावांचा न्या. कौल यांनी उल्लेख केला. शिफारस केलेल्या काही नावांना मान्यता मिळाली आणि काही नावांना मान्यता मिळाली नाही तर ज्येष्ठताक्रमाला धक्का बसतो, असे न्यायालयाने महान्यायवादी आर वेंकटरामाणी यांना सांगितले.



पत्रकारांची उपकरणे जप्त करणे गंभीर बाब!

सर्वोच्च न्यायालयाकडून मार्गदर्शक तत्वांची आवश्यकता अधोरेखित वृत्तसंस्था, नवी दिल्ली

पत्रकार किंवा माध्यमकर्मींच्या डिजिटल उपकरणांची तपासणी किंवा जप्ती हा गंभीर मुद्दा असून यासाठी मार्गदर्शक तत्वांची आवश्यकता असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी व्यक्त केले. न्या. संजय किशन कौल आणि न्या. सुधांशु धुलिया यांच्या खंडपीठाने अशा जप्तीसंबंधी मार्गदर्शक तत्वे सुचवण्यासाठी केंद्र सरकारला एका महिन्याचा कालावधी दिला.

'फाउंडेशन फॉर मीडिया प्रोफेशनल्स' या पत्रकारांच्या संघटनेने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सुनावणी झाली. याच प्रकारच्या मुद्द्यावर अन्य पाच शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधकांच्या गटानेही याचिका दाखल केली आहे. डिजिटल उपकरणांमध्ये

नागरिकांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाविषयी सर्व नसली तरी बरीच माहिती असते याकडे या गटाने दाखल केलेल्या याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे. पत्रकारांच्या उपकरणांमध्ये त्यांच्या सूत्रांविषयी गोपनीय माहिती किंवा तपशील असू शकतात, त्यामुळे मार्गदर्शक तत्वे आवश्यक आहेत, हे गंभीर आहे असे न्या. कौल म्हणाले. तपास संस्थांना असलेल्या सर्वाधिकारंवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. पत्रकारांनी या जप्त उपकरणांचे हॅश मूल्य, ज्यामुळे

डेटाची ओळख पटते, देणे अपेक्षित असते असे सांगून न्या. धुलिया यांनी याचे गंभीर लक्षात आणून दिले. अतिरिक्त महान्यायअभिकर्ता एस व्ही राजू यांनी म्हणाले की, अशा उपकरणांची तपासणी करण्यापासून अधिकाऱ्यांना रोखता येऊ शकत नाही. पत्रकारांपैकी काही देशद्रोही असू शकतात, ते कायद्यापेक्षा मोठे असू शकत नाहीत. मात्र, कोणत्याही मार्गदर्शक तत्वांचा अभाव असताना अशा मुद्द्यांवर सरकारला व्यापक अधिकार देणे धोकादायक असले जाऊ शकते असे न्यायालय ठाम राहिले.

हनीवेल

हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड
CIN: L29299PN1984PLC017951

नोंदणीकृत कार्यालय: ५६ व ५७, हडपसर इन्व्हेस्टियल इस्टेट, पुणे ४११ ०१३
दूरध्वनी: +९१ २० ७११४ ८८८८, ईमेल: HAIL.investorservices@honeywell.com
वेबसाईट: https://www.honeywell.com/in/en/hail

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाही वर्षासाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

	संपलेली तिमाही					संपलेले वर्ष २०२३
	सप्टेंबर ३०, २०२३	जून ३०, २०२३	सप्टेंबर ३०, २०२२	सप्टेंबर ३०, २०२३	सप्टेंबर ३०, २०२२	
	अलेखापरीक्षित*	अलेखापरीक्षित*	अलेखापरीक्षित*	अलेखापरीक्षित*	अलेखापरीक्षित*	
१. कामकाजापासून एकूण उत्पन्न (निव्वळ)	११,४४३	९,६५३	८,३९२	२१,०९६	१६,५४५	३५,७५९
२. कालावधीसाठी निव्वळ नफा (कर, अपवादाला व आण/किंवा असाधारण बाबी यांच्यापूर्वी)	१,६३९	१,३९२	१,५८७	३,०३९	२,९६०	५,९९३
३. कालावधीसाठी निव्वळ नफा (अपवादाला व आण/किंवा असाधारण बाबी यांच्यानंतर)	१,६३९	१,३९२	१,५८७	३,०३९	२,९६०	५,९९३
४. कालावधीसाठी करोपरान्त निव्वळ नफा (अपवादाला व आण/किंवा असाधारण बाबी यांच्यानंतर)	१,२९९	१,०३४	१,१७९	२,२५३	२,९९९	४,३८०
५. कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न किंवा नफा (करोपरान्त) नफा आणि इतर (करोपरान्त) सर्वसमावेशक उत्पन्न यांचा समावेश असणारे	१,२३६	१,०५१	१,२१८	२,२८७	२,९४९	४,२७६
६. समभाग भांडवल	८८	८८	८८	८८	८८	८८
७. राखीव पुनर्मूल्यांकन राखीव वगळून						३१,७९७
८. प्रती समभाग मिळकत (इपीएस) - (अ) मूलभूत आणि सौम्यीकृत असाधारण बाबीपूर्वी (रु.) (वार्षिकीकृत न केलेले)	१३७.८२	११६.९९	१३३.३९	२५४.८२	२४८.७२	४९५.४०
(ब) मूलभूत आणि सौम्यीकृत असाधारण बाबींनंतर (रु.) (वार्षिकीकृत न केलेले)	१३७.८२	११६.९९	१३३.३९	२५४.८२	२४८.७२	४९५.४०

*मर्यादित आढावा
नोंदी:
१. वर दिलेली माहिती ही सेबी (लिस्टिंग ऑव्हेरसिग्नर अॅण्ड डिस्कलोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या वित्तीय निष्कर्षांच्या सविस्तर नमुन्याचा सारांश आहे. वित्तीय निष्कर्षांच्या सविस्तर नमुना स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com यांच्यावर उपलब्ध आहेत.
२. वरील निष्कर्षांचा लेखासमितीने आढावा घेतला आहे आणि ०६ नोव्हेंबर, २०२३ रोजी घेतलेल्या त्याच्या सभेत संचालक मंडळाने त्याला मान्यता दिली आहे.
हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड करिता

आशिष मधुकर गायकवाड
व्यवस्थापकीय संचालक
डिआयएन: ०७५८५०७९

स्थळ: पुणे
दिनांक: ०६ नोव्हेंबर, २०२३



एशियन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड

सीआयएन : एल२३२००एमएच१९९२पीएलसी३१८३५३

नोंदणीकृत कार्यालय : ३वी, तिसरा मजला, ओमकार एक्सप्रेस, चुनामट्टी सिग्नल,
इस्टर्न एक्सप्रेस हायवे, सान (पु.), मुंबई-४०० ०२२, महाराष्ट्र, भारत.

टेल. नं. : ०२२-४२४४ ११०० ई-मेल : secretarial@asianenergy.com • वेबसाईट : www.asianenergy.com

३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्ध वर्षाकरिता अलेखापरीक्षित एकत्रीकृत वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा उतारा

तफशील	प्रति शेअर डेटा वगळता ₹ लाखांत			
	संपलेली तिमाही ३०.०९.२०२३	संपलेली तिमाही ३०.०६.२०२३	संपलेली तिमाही ३०.०९.२०२२	संपलेले अर्ध वर्ष ३०.०९.२०२३
	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित
प्रवर्तनाकडील एकूण उत्पन्न (निव्वळ)	४,५४८.४९	४,६०९.९९	२,४९२.९७	९,१५०.४०
कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादाला व आण/किंवा असाधारण आयटमपूर्वी)	१२०.०५	(३०१.६०)	(१,२९४.५२)	(१८१.५७)
करापूर्वी कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादाला व आण/किंवा असाधारण आयटमनंतर)	१२०.०५	(३०१.६०)	(१,९०९.३७)	(१८१.५७)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादाला व आण/किंवा असाधारण आयटमनंतर)	११९.३३	(३०३.४७)	(१,८८८.०३)	(१८४.१६)
कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न [कालावधीकरिता समाविष्ट नफा (तोटा) (करानंतर) व अन्य व्यापक उत्पन्न (करानंतर)]	१५३.०४	(१५३.३४)	(१,८८०.८५)	(०.३२)
समन्याय भागभांडवल (प्रत्येकी ₹ १०/-चे दर्शित मूल्य)	३,८६३.७८	३,७६९.३७	३,७६९.३७	३,८६३.७८
राखीव (मामील वर्षाच्या ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार पुनर्मूल्यन राखीव वगळता)	-	-	-	-
प्रति भाग कमाई प्रत्येकी ₹ १०/-चा (असाधारण आयटमपूर्वी व नंतर)	०.२८	(०.८१)	(५.०९)	(०.५३)
मूलभूत : (₹.₹)	०.२८	(०.८१)	(५.०९)	(०.५३)
सौम्य केलेली : (₹.₹)	०.२८	(०.८१)	(५.०९)	(०.५३)

नोंदी : १. मुख्य स्वतंत्र वित्तीय माहिती याखाली देण्यात आली आहे :

तफशील	प्रति शेअर डेटा वगळता ₹ लाखांत			
	संपलेली तिमाही ३०.०९.२०२३	संपलेली तिमाही ३०.०६.२०२३	संपलेली तिमाही ३०.०९.२०२२	संपलेले अर्ध वर्ष ३०.०९.२०२३
	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित
प्रवर्तनाकडील उत्पन्न	४,५४८.४९	४,६०९.९९	२,४९२.९७	९,१५०.४०
करापूर्वी नफा/(तोटा)	६८.३९	(२४३.४६)	(१,०४७.६०)	(१७५.१५)
करापूर्वी कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाला व आण/किंवा असाधारण आयटमनंतर)	६८.३९	(२४३.४६)	(१,२५६.१०)	(१७५.१५)
कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न, कराचीत निव्वळ	६९.३९	(२२८.५२)	(१,२४९.७७)	(१५९.२१)

२. वरील एकत्रीकृत वित्तीय निष्कर्षांचे लेखा समितीद्वारा परीक्षण करण्यात आले होते व शिफारस करण्यात आली होती आणि ०६ नोव्हेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या सभेत त्यांच्याद्वारे रेकॉर्डवर घेण्यात आले आहेत.
३. वरील उतारा सेबी (लिस्टिंग ऑव्हेरसिग्नर अॅण्ड डिस्कलोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे फाईल केलेल्या ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांच्या सविस्तर प्रारूप उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्ध वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप www.bseindia.com व www.nseindia.com या स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट्सवर आणि www.asianenergy.com या कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशान्वये
एशियन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड
स्वाक्षरी/-
कपिल गार्ग
व्यवस्थापन संचालक
डीआयएन : ०१३६०८४३

स्थळ: मुंबई
दिनांक: ०६ नोव्हेंबर, २०२३

नमो ९९ कलमी कार्यक्रम मुंबई उपनगर

नरेंद्र मोदी
प्रधानमंत्री

एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री

'नमो ९९ कलमी कार्यक्रमांतर्गत' सहस्रंमुंबई महानगर पालिका आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विविध लोकसेवकांनी कार्यक्रमांचा शुभारंभ

- नमो दिव्यांग शक्ती अभियान-नुतुंड
- नमो आदिवासी स्मार्ट स्कूल अभियान-वागाडणे-कोरीवली (पूर्व)
- नमो कामगार कल्याण अभियान-वाडिवली
- नमो ड्रीम मैदान आणि उद्यान अभियान-मानाड (पश्चिम)
- नमो आत्मनिर्भर नाग अभियान-वांदे (पश्चिम)
- नमो सौर ऊर्जा कार्यालय अभियान-वांदे (पूर्व)
- नमो वृक्ष रक्षण अभियान-वाटकोपर (पूर्व)
- नमो शेत तळे अभियान-अंधरी (पश्चिम)
- नमो तीर्थ स्वच्छ सुधार अभियान-विनेगान (पूर्व)
- नमो शहर सौंदर्यीकरण अभियान-वाडिवली (पूर्व)
- नमो महिला सशक्तीकरण अभियान- कुर्ता (पूर्व)

उपनगर
(सुदूरवय प्रणालीद्वारे)

एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री

सुप्रम अजिसे

शुभेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री

अजित पवार
उपमुख्यमंत्री

सचिवकी
मंगलप्रभात सोळा
पालकमंत्री, जिल्हा मुंबई उपनगर

दिनांक : ८ नोव्हेंबर २०२३ | वेळ : दुपारी १२ वाजता | स्थळ : मुंबई

How long will it take to clean India's air?

Dr. Gufran Beig
Chair Professor, NIAS (IISc)
and Founder Project Director, SAFAR

Amitabh Sinha
Deputy Editor
The Indian Express

It is that time of the year when the air in and around Delhi become unbreathable. Haze and smog engulf the city, visibility drops sharply and face masks make a return. But bad air quality is not unique to Delhi. Most of the other cities in the country face the same problem, not just in winter but throughout the year.

It's been almost a decade since air pollution in India became a major issue. Lots of measures have been announced, and taken, to improve the country's air quality. But nothing much seems to have changed, especially during winter.

Air pollution is not an unsolvable problem. In fact, over the last few years, ample amount of data and information has been generated about the sources and causes of pollution, and ways to mitigate the impacts.

Why is the situation still not improving? How long will it take for our cities to have clean air? To discuss these, and related issues, The Indian Express has invited Gufran Beig, an environmental and atmospheric scientist, best known for his work on air pollution. Beig was founder director of SAFAR, System of Air Quality and Weather Forecasting and Research, a government-backed initiative to monitor and forecast air quality in select metropolitan cities, and has monitored the air quality situation over India for several years.

10 November 2023

06:00 PM

To register, SCAN

To register, SMS - IEXP <space> "IE" <space> "Your name and email ID" to 56161
Confirmation SMS will be your registration

Associate Partner

www.plutusias.com

The Indian EXPRESS
— JOURNALISM OF COURAGE —

IndianExpress.com/apps

twitter.com/IndianExpress

facebook.com/IndianExpress